

B.Com. / B.Sc. / B.Sc. (Information Technology) / B.C.A. (CBCS Pattern) Semester-II  
UCA2F01M / UCA2F021 / UBITT202.2 / UBCAT202.2 - Compulsory Marathi

P. Pages : 2

Time : Three Hours



GUG/W/24/10648S

Max. Marks : 80

1. राष्ट्रसंतानी शिक्षकांच्या कर्तव्याची जाणीव कशी करून दिली आहे? ते 'शिक्षक हाच राष्ट्राचा भाग्यविधाता' या पाठाद्वारे स्पष्ट करा. 15

किंवा

'पाणी अडवा-पाणी जिरवा' या प्रयोगात्मक योजनेमुळे गावविकासात कोणता आमूलाग्र बदल झाला ते बाबा भांड यांच्या पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.

2. साने गुरूजींनी खऱ्या धर्माची कोणती लक्षणे सांगितली, ते लिहा. 15

किंवा

'आडवेळचा पाऊस' या कवितेतून निसर्ग प्रतिमांच्या द्वारे स्त्रीजीवनातील दुःख व संकटांचा आढावा कवयित्री शांता शेळके यांनी कसा घेतला आहे.

3. पुढीलपैकी कोणत्याही एकाच गटातील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे शंभर शब्दांत लिहा. 15

गट 'अ'

क) जातिभेद मोडण्यासाठी सात स्वदेशी बेड्या तोडण्याची गरज आहे. असे सावरकरांना का वाटते?

ख) संकुचित प्रांतीयतेचे धोके! पु. ल. देशपांडे यांनी कोणते सांगितले आहे?

ग) लच्छूच्या जीवनात कसा बदल झाला?

किंवा

च) वि. दा. सावरकरांनी जातिभेद मोडण्यासाठी कोणते उपाय सांगितले आहे?

छ) आपल्या देशातील विविधता पु. ल. देशपांडे यांनी कशी सांगितली आहे?

ज) ठाकरेशी झालेल्या लेखकाच्या पहिल्या भेटीचे वर्णन आपल्या शब्दात लिहा.

4. पुढीलपैकी कोणत्याही एकाच गटातील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे शंभर शब्दात लिहा. 15

गट 'क'

त) नवतरूणाच्या एकतर्फी प्रेमाची व्यथा कवी केशवकुमार यांनी कशी शब्दांकित केली आहे?

थ) संत तुकारामांनी संतांचे सामाजिक दायित्व कसे विशद केले आहे?

द) 'जहर खाऊ नका!' या कवितेचा भावार्थ लिहा.

किंवा

गट 'ड'

- प) संत तुकाराम यांनी निसर्गविषयक सख्यभाव कसा व्यक्त केला आहे?
- फ) "पाणी पिऊन दिवाळी करू ना बाबा जहर खाऊ नका" अशी शेतकऱ्याची मुलगी का म्हणते?
- ब) "तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेमनिराशेने  
'प्रेमाचा गुलकंद' तयानी चाटुनि हा बघणे"  
या काव्यपंक्तीचा आशय लिहा.

5. अ) पुढीलपैकी कोणत्याही एकाच गटातील प्रश्नाची उत्तरे शंभर शब्दात लिहा.

10

गट 'च'

- 1) पत्रलेखनाचे स्वरूप स्पष्ट करा.
- 2) संधी म्हणजे काय? ते सांगून संधीचे प्रकार सांगा.

किंवा

गट 'छ'

- 3) पत्र लेखनाचे प्रकार सांगून कार्यालयीन पत्रव्यवहार कसे करावे ते लिहा.
- 4) व्यंजन संधीचे स्वरूप स्पष्ट करा.

ब) पुढीलपैकी कोणत्याही पाच प्रश्नाची उत्तरे थोडक्यात लिहा.

10

- 1) पत्र लेखनाचे घटक सांगा.
- 2) ग्रंथ मागणीचे पत्र तयार करा.
- 3) संधीचे प्रकार किती व कोणते?
- 4) पूर्वरूप संधी म्हणजे काय?
- 5) अनुनासिके म्हणजे काय?
- 6) विसर्गसंधी स्पष्ट करा.
- 7) नोकरीच्या अर्जाचा नमुना तयार करा.

\*\*\*\*\*